



CIN: U65990PN2019PLC182572

+918446150505
+918623055562

Since 2016

MAHANANDA CONSULTING SERVICES PVT. LTD.

LOAN AGAINST PROPERTY



www.mahananda.co.in


mahanandapune@gmail.com

Loan against property म्हणजे ग्राहक आपले घर / दुकान/ जमीन बँक /NBFC कडे तारण ठेऊन जे कर्ज घेतात त्याला Lap mortgage loan म्हणतात म्हणजे ग्राहकाकडे जी काही प्रॉपर्टी आहे ती बँके कडे तारण ठेऊन ग्राहक कर्ज घेऊ शकतो LAP चा व्याजदर हा 8 ते 15% पर्यंत असू शकतो बँक NBFC ग्राहकांचा प्रोफाइल बघून व्याजदर ठरवतात या कामात बँक NBFC कर्जदार व सहकर्जदार अश्या दोन्ही व्यक्तींच्या नावावर कर्ज देतात LAP चा परतफेड कालावधी हा 5 वर्षे ते 15 वर्षे इतका असतो LAP मध्ये बँक NBFC प्रॉपर्टी बाजारभावाच्या 50 ते 60% पर्यंत

कर्जाची रक्कम देतात LAP साठी प्रॉपर्टी हि गुंठेवारी
NATP plan/ ग्रामपंचायत /mhada नोंदणीकृत
असावी लागते जर प्रॉपर्टी नोंदणीकृत नसेल तर बँका
NBFC कर्ज देत नाहीत या लोन मध्ये देखील ग्राहकाचे
cibile आणि उत्पन्न या दोन्ही बाजू चांगल्या असणे
गरजेचे आहे ग्राहक आपले जुने कर्ज bankloan
transfer किंवा TDPUP transfer देखील करू
शकतो प्रत्येक बँक NBFC आपल्याला पॉलिसीप्रमाणे
LAP लोन ... करत असतात.

LAP आवश्यक कागदपत्रे
आधारकार्ड- दोघांचे.
पॅनकार्ड - दोघांचे
फोटो- 2 दोघांचे
बँक स्टेटमेंट - दोघांचे 1 year
Adress proof- light bill/ index
Income proof- दोघांचे
Salaries असेल तर Salary Slip
Form No. - १६
ITR २-३ वर्षांचा
प्रॉपर्टी पेपर झेरॉक्स





Click Here To Apply For HOME LOAN

CLICK ON THE ICON FOR MORE INFORMATION

OTHER FACILITIES

BUSINESS LOAN

HOME LOAN

PERSONAL LOAN

GOLD LOAN

PROJECT LOAN

MACHINERY LOAN

CAR LOAN

LOAN AGAINST PROPERTY

COMMERCIAL VEHICLE

CREDIT CARD

LIFE INSURANCE

VEHICLE INSURANCE

HEALTH INSURANCE